

April 20, 2021

BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 532371 Scrip Symbol: TTML

Dear Sir/Madam,

Subject: Publication of Notice for Board Meeting

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the notice of the Board meeting where financial results shall be discussed was published in Business Line and Navshakti on April 20, 2021. Copies of the same are enclosed for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Tata Teleservices (Maharashtra) Limited

Vrushali Dhamnaskar

Assistant Company Secretary

Encl.: As stated above.

SECOND WAVE OF COVID

As migrant workers head back home, remittances begin to fall

But withdrawals from AePS, micro ATMs rise as people prefer to keep cash in hand

SURABHI

Mumbai, April 19 Amid surging Covid-19 cases and localised lockdowns that are making many migrant workers return home, domestic remittances have begun to fall.

According to players in the sector, while remittances had neared pre-Covid levels with economic activities normalising in the last one month, they have begun to fall again.

"The trends show a remarkable growth in Aadhaar-en-Payment Systems and micro ATMs. People are drawing more cash and digital payments have also increased mostly from Maharashtra and Gujarat. A lot of people are migrating back to rural areas," said Yogendra Kashyap, Managing Director and CEO, RapiPay Fintech.

According to the company's data for the period between March 1 and 15 and April 1 and 15 this year, domestic money remittance has declined by 10 per cent.

Digital payments

However, there is an upside for digital payments in terms of UPI in this period. Withdrawals from AePS have grown by 30 per cent and from micro ATMs by 27 per cent, said Kashyap, adding that people want to have cash in hand during curfews and lockdowns

Abhinav Sinha, co-founder,



Remittances had fallen 40% when the national lockdown was announced last year

Eko India, too, said that with localised lockdowns, there has been a definite movement to target customers back home and those whose working hours have been impacted.

There are definite signs of larger urban centres getting affected. Mumbai is more affected, Delhi a little less afbeen a five to seven per cent fall in remittances in the two cities, he said.

According to Sinha, domestic remittances had come back to about 90 per cent of the pre-Covid level before the second wave of Covid-19 hit. About 10 per cent of the customers had chosen to stay back in rural areas and were either working or looking for livelihood close to home.

Players, however, said the fall in remittances is not as sharp as the national lockdown last year when domestic remittances had fallen by about 40 per cent. According to RapiPay, the

average ticket size of AePS transactions is ₹2,000, while at micro ATMs it is about ₹3,500. The average ticket size of domestic remittances is also ₹3,500.

RBI sets up six-member panel to review the working of ARCs

The Reserve Bank of India (RBI) has set up a six-member committee to undertake a comprehensive review of the working of Asset Reconstruction Companies (ARCs) in the financial sector ecosystem, and recommend suitable measures for en-

abling such entities to meet the

growing requirements of the

financial sector. The committee, headed by Sudarshan Sen, former Executive Director, RBI, will review the existing legal and regulatory framework applicable to ARCs and recommend measures to

improve their efficacy. It will review the role of ARCs in resolution of stressed assets, including under Insolvency and Bankruptcy Code (IBC),

To make suggestions

The committee will make suggestions for improving liquidity in and trading of security receipts; and review of business models of the ARCs. It will submit its report within three months from the date of its first meeting.

As of January-end 2021, the number of ARCs registered with the RBI stood at 28.

The committee has been set up in the backdrop of public sector banks working towards setting up a National Asset Reconstruction Company Ltd to sell large stressed assets of ₹500 crore and above, and the RBI rejecting UV ARC's resolution plan for Aircel as it did not conform with the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act.

As per RBI data, as of Marchend 2020, the book value of assets acquired by ARCs stood at ₹4,31,339 crore and the Security Receipts issued by them was ₹1,51,435 crore. The amount of Security Receipts completely redeemed was ₹17,947 crore.

The other members of the

committee are: Vishakha Mulye, Executive Director, ICICI Bank; PN Prasad, former Deputy Managing Director, State Bank of India; Rohit Prasad, Professor of Economics, MDI, Gurgaon; Abizer Diwanji, Partner, Ernst & Young; and R

Anand, Chartered Accountant. In July 2020, the RBI advised ARCs to put in place Fair Practices Code (FPC), duly approved by their board, in order to achieve the highest standards of transparency and fairness in dealing with stakeholders...

As part of FPC, the RBI asked ARCs to adhere to non-discriminatory practices in both acquisition of financial assets and sale of secured assets, ensuring reasonable fees and expenses charged by them, and confidentiality of borrower information.

Matters pertaining to grievance redressal, outsourcing of activities, and use of recovery agents by ARCs are also covered under the code.

ICICI Pru Life Q4 profit down 64.5% at ₹64 cr

OUR BUREAU Mumbai, April 19

ICICI Prudential Life Insurance reported a 64.5 per cent drop in net profit for the fourth quarter of 2020-21 at ₹63.8 crore compared to ₹179.49 crore in the same period in 2019-20. For the full year 2020-21, its net profit fell by 10.16 per cent to ₹960.15 crore against ₹1,068.75 crore in 2019-20.

"The value of new business for the fourth quarter of 2020-21 grew by 26 per cent and stood at ₹591 crore. This resulted in value of new business (VNB) of ₹1,621 crore for 2020-21 with an expansion in VNB margin from 21.7 per cent in 2019-20 to 25.1 per cent in 2020-21," said ICICI Prudential Life Insurance. For the quarter ended March 31, 2021, its net premium income increased by 13.4 per cent to ₹11,879.28 crore against ₹10,475.12 crore in the corresponding quarter in the previous

Its 13th month persistency ratio was 86.1 per cent as on March 31, 2021, against 89.2 per cent as on

New chief takes over at SIDBI

OUR BUREAU

Sivasubramanian Ramann took charge as the Chairman and Managing Director of the Small Industries Development Bank of India (SIDBI) on Monday.

His appointment as the head of SIDBI, which is the principal financial institution engaged in the promotion, financing and development of Micro, Small & Medium Enterprises (MSMEs), is for three

Prior to this appointment, Ramann was serving as the Managing Director and Chief Executive Officer of National E-Governance Services Ltd (NeSL), India's first information utility, said SIDBI.

Ramann is an Indian Audit & Accounts Service (IA&AS) officer of 1991 batch. Prior to joining NeSL, he was the Principal Accountant General of State of Jharkhand between from 2015 and 2016.

Extend one-time restructuring of MSME advances: FIDC to RBI

Savs MSMEs, retail and wholesale industry in urgent need of support from lenders

SHOBHA ROY

Kolkata, April 19 The Finance Industry Development Council (FIDC) has urged the Reserve Bank of India to consider extending the one-time restructuring of MSME advances till March 31, 2022, in the wake of the second wave of Covid-19.

The RBI had, in February last year, allowed one-time restructuring of existing MSME advances, classified as 'standard' without downgrade in the asset classification, subject to certain additional provisioning and compliance with the conditions prescribed in the said notification. The time limit for implementation of the said restructuring was till December 31, 2020.

In a letter addressed to the RBI Governor, FIDC said that owing to the second wave of Covid-19, MSMEs and the retail and wholesale trader industry have not been able to revive their economic activities and, therefore, are in urgent need of support from lenders.

"Various surveys and reports are forewarning that the operating environment for banks will most likely remain challenging, as the second wave could dent the sluggish recovery in consumer and corporate confidence, and further suppress banks' prospects for new business. Considering the challenging environment for MSMEs and lenders, it will be helpful if the RBI extends the said notification till at least March 31, 2022," said Mahesh Thakkar, Director General, FIDC, in the letter. The council further was of the opinion that restructuring should also be allowed for MSMEs, including the retail and wholesale trade segment accounts, which were restructured during the first wave, but are standard even after moving out from moratorium. This should further be without any downgrade in asset classification, and should be subject to the lending NBFCs undertaking necessary credit assessment of the future cash flows of

Impact on credit offtake

the said entity.

According to Sanjay Chamria, Co-Chairman, FIDC, the above step will bring about a major relief to the already stressed MSME, retail and wholesale trade sectors. Credit offtake to the MSME sector, which had been one of the worst-affected following the outbreak of the first



wave of pandemic, is likely to receive a further setback due to the second wave, said industry experts.

"Credit offtake to the sector was poor from April to September last year, and the focus of most lenders was primarily on asset quality and taking care of existing customers. It is too early to comment on credit offtake to the sector this year; we will have to wait and see the impact of the second wave and how sooner or later we are able to contain it," said Chamria.

MSMEs, which generate the largest employment in

more than 35 per cent to GDP and 40 per cent of exports, are most vulnerable in any economic downturn and, in the present pandemic, they have been mostly locked down and are unable to perform any economic activity, said the council, highlighting the issues confronting the sector.

the country and contribute

PSL classification

FIDC has further urged the RBI to regularise the benefit

इण्डियन ओवरसीज़ बैंक Indian Overseas Bank

Information Technology Department Central Office: 763, Anna Salai, Chennai-600002

Indian Overseas Bank (IOB) invites bids for the following: RFP Reference Number RFP/ITD/001/21-22 DATED 17.04.2021

Supply, Installation and Maintenance of Network Behavior Anomaly Detection (NBAD), Web Application Firewall & Privilege Identity Management Solution

https://iobtenders.auctiontiger.net & www.iob.in. For RFP details and future amendments, if any, keep referring to the

of PSL classification for lending by banks to NBFCs as part of the overall PSL policy. This will enable banks and NBFCs to cater to the needs to MSME sector in a more organised manner. While the central bank has been extending, on an adhoc basis, the time period for on-lending benefit by six months at the time of each review, however, it would be better this was regularised.

Further, under the on-

lending model, only fresh loans granted by NBFCs are allowed PSL benefit. The existing unencumbered pools of eligible PSLs do not qualify for such classification be-

"We, hereby, request the RBI to allow refinance, apart from by way of buy-out but also qualifying for hypothecation for DP for bank finance against existing unencumbered MSME pool originated by NBFCs," said the

KERALA CASHEW BOARD LIMITED (KCB)

T.C-29/4016, Women's College-Bakery Junction Road Vazhuthacaud, Thiruvananthapuram, Kerala, India-695014 Tel.: +91 471 4252855, 4852855 email: kcb@keralacashewboard.com Web: www.keralacashewboard.com

e-Tender Notice

Gerala Cashew Board Limited invites e-tenders (e-Tender ID:- 2021_KCB CL_421569_1) through Government e-procurement portal for supply of 2000-4000 Metric Tonnes of quality Dried Cashew Nut of 2021 crop of Cote D'Ivoire origin vith the following quality specifications on import basis:

Outturn: 48 lbs per 80 Kg bag, Nut Count: 190 Numbers per Kg

ast date for submission and uploading e-tenders : 1700 Hours on 4th May 2021 Opening of e-tender : 1100 hours on 5th May 2021 All details can be viewed, downloaded and applied through the e-procurement CHAIRMAN & MANAGING DIRECTOR nortal www.etenders.kerala.gov.in.

FinMin asks PSBs, insurers to postpone promotion process

The Finance Ministry has asked all public sector financial intermediaries to take cognisance of the prevailing Covid-19 pandemic situation and take appropriate steps

by their officers and staff. The ministry emphasised that officers and staff of public sector financial intermediaries - public sector banks (PSBs), public sector insurance companies (PSICs) and financial institutions (FIs) may be given adequate opportunity for participating

to ensure that the promo-

tion process factors in the

constraints likely to be faced

in the promotion process. Spike in Covid-19 cases

Postponement of the promotion process may also be considered, it added. The promotion process has coincided with a spike in Covid-19 cases across the country, along with lockdown/curfew and increase in micro-containment zones. There are also cases of bank employees or their family members being hospitalised due to Covid-19. When the pandemic set in last year, some of the public sector financial intermediaries went online for conducting promotion interviews.

Sanjeev K Bandlish, Convenor, United Forum of Bank Unions (UFBU), in a letter to the Finance Ministry, said: "In the current wave that is sweeping across the nation, we are distressed to note that already several bank employees and officers have died. It is shocking to note that some of them could not even get admitted to hospitals due to the dearth of

Bandlish sought reduced working hours, five-day banking and exemption from duty to employees with existing co-morbidities, pregnant employees/officials, persons with disabilities, among others.

TATA COFFEE LIMITED

(CIN: L01131KA1943PLC000833) Registerd Office: Pollibetta - 571 215, Kodagu, Karnataka Corporate Office: No. 57, Railway Parallel Road, Kumara Park West, Bengaluru - 560 020 Karnataka Email: investors@tatacoffee.com Website: www.tatacoffee.com

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, April 29 2021 inter-alia to consider and take on record the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the financial year endec March 31, 2021 and to recommend dividend - if any, on the equity shares of the ompany for the financial year ended March 31, 2021

This Notice is also available on the Company's website at www.tatacoffee.com and on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Bengaluru Date: April 19, 2021

Anantha Murthy N Head - Legal & Company Secretary



TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED Registered Office: D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada,

P.O. Turbhe, Navi Mumbai - 400 703 Tel.: 91 22 6661 5111 FAX: 91 22 6660 5517 e-mail: investor.relations@tatatel.co.in Website: www.tatateleservices.com CIN: L64200MH1995PLC086354

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Tata Teleservices (Maharashtra) Limited is scheduled to be held on April 26, 2021, inter alia, to consider and approve Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2021.

This intimation is also available on the website of the Company http://www.tatateleservices.com/t-aboutus-ttml-investors.aspx as well as on the website of BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com.

For TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED Place: Navi Mumbai Vrushali Dhamnaskaı Assistant Company Secretary Dated: April 19, 2021

RAJAPALAYAM MILLS LIMITED Regd.Office: Rajapalayam Mills Premises, P.A.C. Ramasamy Raja Salai,

Telephone: 04563 – 235666, Fax: 04563 - 236520 ${\bf Email: rajacot@ramcotex.com\ \ Website: http://www.rajapalayammills.co.in}$ NOTICE

Pursuant to Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 28th May, 2021. The above Board Meeting will inter-alia consider the Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the year ended 31st March, 2021.

This Notice is also available on the Company's website at www.rajapalayammills.co.in and on the website of the Stock Exchange where the shares of the Company is listed at www.bseindia.com

Place: RAJAPALAIYAM Date: 19-04-2021

For RAJAPALAYAM MILLS LIMITED A. ARULPRANAVAM SECRETARY

AHMEDABAD - MALIYA TOLLWAY LIMITED

Regd. Office: P.B.No.979, Mount Poonamallee Road, Manapakkam, Chennai - 600 089. CIN: U45203TN2008PLC069211

AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2021

| | Particulars | | Half Year Ended March 31, 2020 | Year Ended March 31, 2021 |
|----|--|----------------|--------------------------------------|---------------------------------|
| | | (Refer Note j) | (Refer Note j) | (Audited) |
| 1 | Total income from operations | 10,789 | 9,549 | 18,026 |
| 2 | Net (loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) | 2,160 | (513) | (724) |
| 3 | Net (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) | 2,160 | (513) | (724) |
| 4 | Net (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) | 2,160 | (513) | (724) |
| 5 | Total comprehensive income/(loss) for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income/(loss) (after tax)] | 2,167 | (514) | (717) |
| 6 | Paid up equity share capital | 14,900 | 14,900 | 14,900 |
| 7 | Reserves (excluding revaluation reserve) | (7,286) | (6,568) | (7,286) |
| 8 | Net worth | 7,614 | 8,332 | 7,614 |
| 9 | Paid up debt capital (including interest accrued thereon) | 1,02,918 | 1,04,689 | 1,02,918 |
| 10 | Debt equity ratio | 13.52 : 1 | 12.57:1 | 13.52 : 1 |
| 11 | Earnings per share (of face value ₹ 10 each) | | | |
| | 1. Basic (₹)* (not annualised) | *1.45 | *(0.34) | (0.48) |
| | 2. Diluted (₹)* (not annualised) | *1.45 | *(0.34) | (0.48) |
| 12 | Capital redemption reserve | - | - | - |
| 13 | Debenture redemption reserve | - | - | - |
| 14 | Debt service coverage ratio | 1.73 : 1 | 1.4:1 | 1.12 : 1 |
| 15 | Interest service coverage ratio | 2.1 : 1 | 1.27:1 | 1.33 : 1 |

Debt equity ratio = long term debt/equity, debt service coverage ratio = earnings before interest, depreciation and tax / (interest on debt + principal repayment), interest service coverage ratio = earnings before interest, depreciation and tax / interest expense.

- (a) The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on
- the website of the stock Exchange in which the company is listed. (b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on April 19, 2021.
- (c) There were no exceptional or extraordinary items.
- (d) Total income from operations includes toll revenue from users of the infrastructure facility amounting to ₹ 106.65 crore, ₹ 95.49 crore and ₹ 176.77 crore net of revenue share payable ₹ 26.81 crore, ₹ 22.24 crore and ₹ 43.99 crore for the half year ended March 2021, half year ended March 2020, Year ended March 31, 2021.
- (As per amended rules notified by MCA vide notification dated 16th August 2019) (f) In terms of clause 19A of the listing agreement, we hereby confirm that there is no material deviation in the use of proceeds of debt
- securities from the objects specified in the offer document. (g) The Company's Non-convertible debentures have been rated [CARE] AA; Stable by CARE Ratings Limited and [ICRA] AA (CE); Stable by
- (h) The asset cover ratio works out to 1.22 times ((Total Assets Current Liabilities excl. short term debt)/Total Debt)
- (j) The figures of the half year ended 31st March 2021 and 31st March 2020 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year-to-date figures upto the half-year ended 30th September 2020 and 30th September 2019

Ahmedabad Maliya Tollway Limited

Director DIN: 02914307

Northern Arc raises ₹40 cr from Kotak Mahindra Bank **OUR BUREAU**

Chennai-based non-banking finance company (NBFC), today announced that it has received ₹40 crore of debt financing from Kotak Mahindra Bank, one of the country's largest private

Northern Arc Capital, a

Chennai, April 19

The proceeds from this investment will be used to lend to retail households microentrepreneurs with a household monthly income of less than ₹25,000.

Fund-raising spree The debt financing platform

has been on a fund-raising spree over the last few months. Last week, Northern Arc raised \$25 million in

debt from Dutch impact investor, FMO. In March, the NBFC raised \$10 million in debt funding from US-based Calvert Impact Capital.

Over the last year, it also attracted debt financing from an array of global DFIs and impacted investors such as US International Development Finance Corporation (DFC), and Asian Development Bank, among others.

The debt financing platform said the deal is the latest in a series of sanctions received by Northern Arc from Development Finance Institutions, as a recognition for its critical role in enabling debt for underbanked retail households, small businesses, and financial

Post Box No.1, Rajapalaiyam - 626 117, Tamil Nadu. CIN : L17111TN1936PLC002298

Date: 19.04.2021

Place: Chennai

(e) Debenture redemption reserve has not been created in terms of section 71 of the companies Act, 2013 and the rules made there under.

(i) Debentures were allotted on August 28, 2017. Last payment date was August 28, 2020 and the next due date of payment of interest is

For and on behalf of the Board of Directors Pramod Sushila Kapoor

MSEBHOLDING COMPANY LTD

Hongkong Bank Bldg. 4th Floor, M.G. Road, Fort, Mumbai- 400023. CIN:U40100MH2005153649

Phone No :- 22-22608383 Fax No :- 22619101

अल्प मुदत ई-निविदा सुचना

एमएसईबीएचसीएल (नियोक्ता) च्या वतीने कार्यकारी अभियंता (स्था.). स्थापत्य विभागातील बांद्रा अंतर्गत २०२१-२२ साठी पात्र बोलीदाता / एजन्सीज कडून सीलबंद निविदा टी-०७/२०२१-२२ (रद्द टी-०४/२०२१-२२) आणि टी-०८/२०२१–२२ (रद्द टी–०५/२०२१–२२) ला आमंत्रित करत आहेत. निविदा फक्त इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीमधूनच प्रक्रिया केली जातील आणि एमएसईडीसीएलच्या कामकाजासाठी ई-निविदा प्रणालीवर नोंदणी केलेल्या विक्रेत्यांसाठी खुली असेल. बिंड कागदपत्रे २०.०४.२०२१ ते २१.०४.२०२१ वेळ २३.५५ पर्यंत वेबसाइटवर उपलब्ध होतील. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख २२.०४.२०२१ १४.३० पर्यंत आहे. शक्य असल्यास निविदा त्याच दिवशी १५.०० वाजता उघडली जातील. अधिक तपशीलासाठी आणि अद्यतनांसाठी आमच्या वेबसाइट www.mahadiscom.in, ई-निविदा द्व्यास भेट दया. एजन्सींना या आणि भविष्यातील ई-निविदा साठी स्वत: ची नोंदणी करण्याची विनंती केली जाते. पी.आर.ओ. नं-२८२/२०२१-२२

सूचना

सचना देण्यांत येते की. ''दी मास्क लॅब'' हा कंटोल प्रिंट लिमिटेडचा एक उपक्रम असन ''दी मास्क लॅब'' च्य नावांतर्गत सर्जिकल फेस मास्वस व एन९५*/एफएफपी२/आयएस ९४७३ क्वालिटी मास्वसचे उत्पादन ''दी मस्क लॅब'' करते. आमचे मास्क्स् युएस एफडीए १००७७२१७; आणि सीई २२३३ (युरोपियन युनियन मधील अधिसूचित मंडळ) यांच्या सारख्या प्रमाणांकडून मान्यता प्राप्त आहे आणि त्याच बरोबर (ए) आयएसओ १३४८५: २०१६: (बी) आयएस १६२८९: २०१४: (सी) ईएन १४६८३: २०१९ (लेव्हल आयआयआर) (डी) ईएन १४९:२००१ (एफएफपी२); (ई) आयएस ९६७३:२००२ (सीएमएल-९६०००४६०१७); आणि (एफ) एएसटीएम एफ २१००-११ (लेव्हल ३) सारख्या वेगवेगळ्या प्रमाणकांचे अनुपालनही करतात. नोंदणीसाठी प्रलंबित असलेली किंवा नसलेली चिन्हे. छायाचित्रे. संकल्पचित्रे. कॉपीराईटस. लोगोज. इमेजेस स्टॅंडर्डस्, प्रमाणपत्रे, यापुरते मर्यादित न राहता त्या सहीत. ''दी मास्क लॅब'' मध्ये समाविष्ट असलेली सर्व बौद्धिक संपदा **(''आमची संपत्ती'')** ही आमची स्वतःच आणि निर्विवाद संपत्ती आहे आणि अन्य सर्वा व्यतिरिक्त फक्त आमच्याकडूनच तिचा वापर केला जाऊ शकतो. आमचे ग्राहक अन्य सर्व व्यक्ती, कंपन्या मंडळे इ. व्यतिरिक्त ''दी मास्क लॅब'' ब्रॅंड फक्त आमच्याशीच जोडतात.

आमच्या निदर्शनास असे आले आहे की, काही खोटे आणि अनाधिकृत विक्रेते/पुनर्विक्रेते/व्यापारी आमच्य संपत्तीची नक्कल करुन आमच्या ब्रँडचे मास्क्स विकण्याचा दावा करत आहेत आणि जनतेला खालच्या दर्जाच व वैद्यकीय मान्यता नसलेले मास्क्स विकत आहेत. सध्या सरू असलेली महामारी व जनतेला अशा प्रकारांर्न असलेला धोका लक्षांत घेऊन आम्ही गांभिर्याने अशा प्रकाराँचा निषेध करतो.

याद्वारे सूचना देण्यांत येते की, सर्व व्यक्ती, कंपन्या, मंडळे इ. नी ''दी मास्क लॅब'' कडून उत्पादित मास्क्स ते कठे खरेदी करतात त्या स्त्रोतांची खातरजमा करून घेतली पाहीजे. ''दी मास्क लॅब इंडिया'' विक्रेता नावाने -आम्ही फक्त _amazon (www.amazon.in) वर विक्री करतो. तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यांत येते की 'दी मास्क लॅब'' ने उत्पादित केलेले मास्क विकण्याचे अधिकार किंवा परवानगी दिलेले कोणतेही पुनर्विक्रेते, व्यापारी, वितरक, रिटेलर, मध्यस्थ, विक्री अभिकर्ते किंवा तत्सम व्यवती नाहीत. त्यानुसार, आमचे मास्वस फक्त ॲमेचॉन मार्फत ''दी मास्क लॅब इंडिया'' विक्रेता नावाने खरेदी केले पाहीजेत

पुढे सूचना देण्यांत येते की, वर वर्णन केलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्त्रोतांकडून ''दी मास्क लॅब'' उत्पादित केलेल्या मास्क्स ची प्राप्ती/खरेदी अशा व्यक्ती. कंपनी, मंडळ इ. नी केल्यास कोणत्याही व्यक्त कंपनी, मंडळ इ. कडून थेट किंा आंडमार्गाने, दूरस्थपणे किंवा प्रभावाने होणाऱ्या कोणत्याही दावा, मागणी, नुकसानी, खर्च, परिव्यय आणि/किंवा अन्य दायित्वांसाठी आम्ही जबाबदार नसू (कोणत्याही प्रकारे). दिनांकः १९ एप्रिल, २०२१.

कंट्रोल प्रिंट लिमिटेड (दी मास्क लॅब) च्या वतीने आणि साठी श्री, शिवा काब

व्यवस्थापकीय संचालक ठिकाणः मुंबई डीआयएनः ००१९०१७३

वसुली अधिकारी समक्ष

दी सिटी को- ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई च्या आवारांत १ ला मजला, पद्मावती दर्शन, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ फोन: २४२१७७००/०१/०२/०३, फॅक्स: २४२१७७०५

(नियम १०७ चा पोट नियम ११ (डी-१) पहा)

स्थावर मिळकतीसाठी कब्जा सूचना

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज रुल्स. १९६१ अंतर्गत र्द सिटी को- ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई चे वसुली अधिकारी असल्याने, १९ जुलै, २०१७ रोजी दिनांकित जप्ती सूचनेच्या आदेशाद्वारे न्यायनिनिर्णित कर्जदार श्री. प्रविर बापु परकार आणि श्रीम. गौरी प्रविर परकार, मे. श्री. महाराज इस्टेट डेव्हलपर्स ॲण्ड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि चे संचालक यांसह इतर न्यानिर्णित कर्जदारांना आदेशात नमूद केलेली रु. ४,६८,५०,८८८/ (रुपये चार करोड अडुसष्ट लाख पन्नास हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मात्र) आणि त्यावरील व्याज आणि प्रदानापर्यंतचे इतर प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेर करण्यास सांगितले होते आणि न्यायनिर्णित कर्जदारांनी रकमेची परतफेड करण्यात कसर केल्याने निम्नस्वाक्षरीकांरानी १९ जुलै, २०१७ दिनांकीत जप्तीकरिता सूचना जारी केली आणि खाली वर्णन

न्यायनिर्णित कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे न्यायनिर्णित कर्जदा आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, दी सिटी को-ऑपरेटीव्ह बँक लि., मुंबईचे वसुली अधिकारी यांनी मे. श्री महाराज इस्टेट डॅव्हलपर्स ॲण्ड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांचे कर् खाते क्र. चे श्री. प्रविर बापू परकार आणि श्रीम. गौरी प्रविर परकार, कर्जदार यांच्या मालकीचे फ्लॅट क्र. १०३,के विंग, कनाकीया स्पेस, कन्ट्री पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई- ४०० ०६६ चा सांकेतिक कब्जा महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल्स १९६० च्या नियम १०७ सहवाचता महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल्स, १९६० च्या कलम १५६ अन्वये वसली अधिकाऱ्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून घेतला.

विशेषत: न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की मिळकतीशी <u>व्यवहार करू नये</u> आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार दी सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंक लि., मुंबईच्या **रु. ४,७५,५८,९५४.५०** आणि (३१.०३.२०२१ पर्यंतचे व्याज आणि प्रभार) अशा रकमेसाठी भाराअधीन राहील

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०३, के विंग, कनाकीया स्पेस, कन्ट्री पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ बोरिवली (पूर्व), मुंबई- ४०० ०६६-मालक-श्री. प्रविर बापू परकार आणि श्रीम. गौरी

> (विनोद बी. चव्हाण वसुली अधिकारी

को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या प्रबंधकांद्वारे सशक्त दिनांक: ०३.०४.२०२१ ठिकाण: मुंबई महाराष्ट्र सरकार

फॉर्म जी स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रण

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स्, २०१६ च्या कलम ३६ए (१) अंतर्गत) संबंधित तपशील कॉर्पोरेट ऋणकोचे नाव कॉर्पोरेट ऋणकोच्या स्थापनेची तारीख प्राधिकरण ज्या अंतर्गत कॉर्पोरेट ऋणको कंपनी निबंधक – मुंबई स्थापित/नोंदणीकत आहेत कॉर्पोरेट ऋणकोचा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर /लिमिटेड लायबिलिटी आयडेंटिटी-फिकेशन नंबर कॉर्पोरेट ऋणको यांचे नोंदणीकृत कार्यालय आणि नोंदणीकृत पत्ता: ४०४ आणि ४०५, सबरी समृध्दी, मैत्री पार्क एसर स्टॅण्डमागे, सायन ट्रॉम्बे रोड, चेंब्र्, मुंबई- ४०००७१. (असल्यास) मुख्य कार्यालयांचा पत्ता कॉर्पोरेट ऋणकोचे इन्सॉल्व्हन्सी सुरू होण्याची तारीख ११ ऑक्टोबर, २०१९ स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाची तारीख २० एप्रिल, २०२१ कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत रिझॉल्युशन इओआय तपशिल आणि पात्रता निकष कॉर्पोरेट ऋणकोंची वेबसाईट: अर्जदारांकरिता पात्रता निकष येथे उपलब्ध ww.csli.in वर उपलब्ध आहेत. कलम २९ ए अंतर्गत लागू असलेल्या अपात्रतेच्या अटी कॉर्पोरेट ऋणकोंची वेबसाईट: www.csli.in वर उपलब्ध आहे येथे उपलब्ध प्रास्ताविक रिझॉल्युशन अर्जदारांची तात्पुरती सूची जारी 🛮 ३० एप्रिल, २०२१ तात्पुरत्या सूचीसाठी आक्षेप सादर करण्याची अंतिम प्रास्तावित रिझॉल्युशन अर्जदारांची अंतिम सूची जारी करण्याची तारीख प्रास्तावित रिझॉल्यशन अर्जदारांना माहितीलेख इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स व रिझॉल्युशन प्लान्स्ची विनंती जारी करण्याची तारीख रिझॉल्युशन प्लॅन, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, माहितीलेख व पुढील माहिती मिळविण्याची पध्दत रिझॉल्युशन प्रोफेशनल हे केवासी दस्तावेज आणि इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टर कोड, २०१६ च्या कलम २९ए अंतर्गत पात्रता निकष आणि धनकोंच्या समिती

नोंदणी क्रमांक मोंद.क्र.आयबीबीआय/आयपीए–००१/आयपी–पी–०१६९७/२०२१८ २०२०/१२५८८ मंडळाच्या नोंदणीनुसार रिझॉल्युशन प्रोफेशनलचे नाव, नत्ता: डी-५०१, क्लिफ्टन सोसायटी, रविराज ऑबेरॉय मार्ग, शास्त्री नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३. ईमेलः gajeshjain@gmail.co रिझॉल्यशन प्रोफेशनलसह पत्रव्यवहारासाठी वापरण्याचा पत्ता: ७०२, जानकी सेंटर, दत्ताजी साळवी रोड, वीरा देसाई रोडलगत. अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३ ईमेलः cirp.csl@rirp.co.in २. पुढील तपशील येथे उपलब्ध गजेश लाभचंद जैन, वेबसाईट: www.csli.in ईमेल: cirp.csl@rirp.co.in

केल्यानुसार.

नाव : गजेश लाभचंद जैन

मंज्र केल्यानुसार पूर्वअर्हतेची पडताळणी केलल्यानंतर ईमेल किंवा व्हर्च्यअल

मोहोरबंद लिफापयातुन किंवा रिझॉल्युशन प्लॅनकरिता विनंतीमध्ये नम्

२३. प्रपत्र जी च्या प्रकाशनाची तारीख २० एप्रिल,२०२० न्यामध्ये रिझॉल्युशन प्रोफेशनलनी सीआयआरपी रेग्युलेशन च्या रेग्युलेशन ३६बी(७) वर सभासदांना माहीती दिली. मतदानाच ८२.५३% शेअर धारक सभासदांनी प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि त्याला अनुसरुन नवीन प्रपत्र जी जारी करण्यात येत आहे. वरील वेळापत्रक कोव्हीड-१९ च्या उद्रेकामुळे महाराष्ट्र राज्य भारतात लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीला वगळण्याची मंज्रर

रनसीएलटी मुंबईने देण्याच्या व एनसीएलटी, मुंबईकडे दाखल केलेल्या मुदतवाढीच्या अर्जाच्या आधारे ९० दिवसांची मुदतवाढ मिळण्याच्या अधीन आहे. ह्या जाहीरातीच्या मजकुरातील वेळापत्रक/दुरुस्त्यांमधील कोणतीही मुदतवाढ अन्य जाहीरातीच्या मार्फत केली जाईल असे काही नाही परंतु, वेबसाईट https://www.csii.in/ वर थेट अधिसृचित केले जाईल आणि इच्छुक अर्जदारांनी स्पष्टीकरणे, दुस्स्या, सुधारणा किंवा मुद्दतवाढी इ. संदर्भात स्वतःला अद्ययावत ठेवण्याकारिता नियमितपणे वेबसाईटला भेट द्यावी.

. देनांक : २० एप्रिल, २०२१ कॅपॅसिट स्ट्रक्चर्स लिमिटेड च्या वतीने आणि करिता ठिकाण : मुंबई

गणेश लाभचंद जैन

.. रिझॉल्युशन प्लॅन्स जमा करण्याची अंतिम तारीख

करण्याची पध्दत

सादर करण्याची अंदाजे तारीख

रिझॉल्यशन प्रोफेशनलचे नाव व

रिझॉल्युशन प्रोफेशनल्सकडे रिझॉल्युशन प्लॅन सादर

निवाडा प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी रिझॉल्युशन प्लॅन

कॅपॅसिट स्टक्चर्स लिमिटेड चे रिझॉल्यशन प्रोफेशनल आयपी नोंदणी तपशील खालील क्रमांक : नोंद क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१६९७/२०१९-२०२०/१२५८८ डी-५०१, क्लिफ्टन सोसायटी, रविराज ऑबेरॉय मार्ग, शास्त्री नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३.

जाहीर सूचना

जितेन नविनचंद्र गडा, २) सौ. रश्मी जितेन गड हे सर्वोदय पार्श्वनाथ नगर, नाहर रोड मुलुंड(पश्चिम), मुंबई-४०० ०८० येथे स्थित सी.एस.पी. को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या सुपरशव अपार्टमेंट अशा ज्ञा डमारतीच्या श्ल्या मजल्यावरील फ्लॅट क. १०१ मोजमापीत ७९५ चौ.फु. सुपर बिल्ट अप क्षेत्र **धारक निवासी परिसरा**चे (यानंतर सदर परिसर असा उल्लेख) सध्याचे मालक आहेत. सदर परिसराच्य संदर्भातील कराराची श्रृंखला ही **१) मे. नाहर ॲन्ड** शेत दंटरपाददोस आणि श्री नारायण सतकोपचारी व अन्य यांच्यातील निष्पादित १५ प्ततकोपचारी व अन्य आणि श्री. लालजी कानजी चंद व सौ. वनिता लालजी चंदा यांच्यातील निष्पादित २५ मार्च १९८९ रोजीचा विक्रीकरिताचा करार ३) श्री. लालजी कानजी चंद्रा व सौ. वनिता लालर्ज चंद्रा आणि श्री. विजय जाधवजी छोटानी आणि सौ. लक्ष्मीबेन विजय छोटानी यांच्यातील निष्पादित २ डिसेंबर १९८९ रोजीचा विक्रीकरिताचाकरार, ४) श्री विजय जाधवजी छोटानी आणि सौ. लक्ष्मीबेन विजय छोटानी आणि श्री. भाविन नेमचंद सुमारिया उर्फ शाह यांच्यातील निष्पादित २ जानेवारी १९९२ रोजीचा विक्रीकरिताचा करार, ५) श्री. भाविन नेमचंद पुमारिया आणि माझे अशिल यांच्यातील निष्पादित ु २० जन १९९८ रोजीचा विक्रीकरिताचा करार. सद हराराच्या श्रृंखलेपासून, वरीलसदर **पहिला आणि दसरा** मळ करार हे **हरवला/गहाळ** झाला आणि ते . अथक शोधानंतरही सापडले नाही. कोणीही व्यक्त न्यांना सदर **पहिल्या आणि दुसऱ्या** मूळ कराराची मूळ प्रतीचा कब्जा किंवा सदर परिसराच्या विरोधात कोणताही दावा/हक्क असल्यास सदर तारखेपासून चौदा(१४) दिवसात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १९७/७७८१ वैनाती सीएचएस लि. कन्नमवार नगर १, विक्रोळी कोर्टासमोर, विक्रोळी (पूर्व) मुंबई-४०० ०८३ येथे कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास सदर परिसराच्या विरोधात कोणत्याही त्र्यक्तीचा कोणताही दावा नसल्याचे गृहित धरण्या येईल आणि माझे अशील तशा दाव्यांच्या कोणत्यार्ह संदर्भाशिवाय सदर परिसराचा व्यवहार करतील. प्रियंका डी. चव्हाप

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. पुष्कर गजानन देव, राहतात ३०१, व्यंकटेश दर्शन, पंडित दिनदयाल मार्ग, विष्णु नगर पोस्ट ऑफिस जवळ, विष्णु नगर, डोंबिवली (पश्चिम), ठाणे-४२१२०२ यांनी राजश्री शाहु महाराज क्रॉस रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०६९ येथे स्थित तालुका अंधेरीच्या सर्व्हे क्र. १७७, सीटीएस क्र. ६९३ धारक जिमनीच्या प्लॉटवर स्थित देवदेवेश्वर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या सी विंगच्या १ल्या मजल्यावरील फ्लॅट धारक क्र. १०९, मोजमापित अंदाजे ३७२.५ चौ.फूट चटई क्षेत्र संलग्नित ४४७ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र यामधील सर्व त्यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आमचे अशील सौ. श्यामला मंदार जोशी यांना विकण्याचे मान्य केले आहे.

सर्व व्यक्तींना सदर फ्लॅट किंवा त्यावरील कोणत्याही भागामध्ये कोणताही दावा/हक्क/नामाधिकार/हितसंबंध जसे की, विक्री, हस्तांतर, अदलाबदल, बक्षीस, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भाडेपट्टा, कुळवहिवाट, विश्वस्त, निर्वाह, वारसाहक्क, ताबा, कै. श्री. भालचंद्र शंकर देव किंवा सौ. निर्मला भालचंद्र देव किंवा श्री. गजानन शंकर देव यांचे कायदेशीर वारसदार म्हणून परवाना किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर लिखित पूरक कागदपत्राच्या प्रतींसह या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की, वरील सदर फ्लॅटच्या संदर्भामधील श्री. पुष्कर गजानन देव यांचे नामाधिकार हे स्पष्ट, पणनयोग्य आणि सर्व भारांपासून मुक्त असल्याचे मानण्यात येईल आणि दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील आणि आमचे अशील सदर फ्लॅटच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण करतील

दिनांक १६ एप्रिल, २०२१.

मे. दीपक चिटनिस-चिपरीकर ॲण्ड कं. करीता (दीपक वाय. चिटनिस) भागिदार/वकील

११०, वर्धमान चेंबर्स, कावासजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दूर.क्र. २२८३८४८०/८२६३/८४४२, ईमेल: dccfort@yahoo.co.in

वसुली अधिकारी समक्ष

दी सिटी को- ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई च्या आवारांत १ ला मजला, पद्मावती दर्शन, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ फोन: २४२१७७००/०१/०२/०३, फॅक्स: २४२१७७०५

फॉर्म 'झेड' (नियम १०७ चा पोट नियम १९ (डी-१) पहा)

स्थावर मिळकतीसाठी कब्जा सूचना

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल्स, १९६१ अंतर्गत दी सिटी को- ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई चे वसुली अधिकारी असल्याने, १० नोव्हेंबर, २०२० रोजी दिनांकित जप्ती सूचनेच्या आदेशाद्वारे न्यायनिनिर्णित कर्जदार **श्री. प्रविर बापु परकार आणि श्रीम.** गौरी प्रविर परकार, मे. श्री. महाराज इस्टेट डेव्हलपर्स ॲण्ड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. चे संचालक यांसह इतर न्यानिर्णित कर्जदारांना आदेशात नमूद केलेली रु. ५,९७,१०,१९९.५०/-(रुपये पाच करोड सत्त्याण्णव लाख दहा हजार एकशे नव्याण्णव आणि पैसे पन्नास मात्र) आणि त्यावरील व्याज आणि पटानापर्यंतचे इतर प्रभार या रक्रमेची परतफेड मटर मचनेच्या पाप्तीच्या तारखेस करण्यास सांगितले होते आणि न्यायनिर्णित कर्जदारांनी रकमेची परतफेड करण्यात कसर केल्याने, निम्नस्वाक्षरीकांरानी १० नोव्हेंबर, २०२० दिनांकीत जप्तीकरिता सूचना जारी केली आणि खाली वर्णन केलेली मिलकत जप्त केली

न्यायनिर्णित कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, दी सिटी को-ऑपरेटीव्ह बँक लि., मुंबईचे वसुली अधिकारी यांनी मे. श्री महाराज इस्टेट डॅव्हलपर्स ॲण्ड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांचे कर्ज खाते क्र. चे श्री. विक्रम मुकुंद राणे, हमीदार यांच्या मालकीचे फ्लॅट क्र. ए/४०१, ग्रॅण्ड मनोर आयडीअल पार्क, दिपक हॉस्पिटल रोड, मिरा रोड, जि. ठाणे चा सांकेतिक कब्जा महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल्स, १९६० च्या नियम १०७ सहवाचता महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल्स, १९६० च्या कलम १५६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून घेतला.

विशेषत: न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी **व्यवहार करू नये** आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार दी सिटी को– ऑपरेटिव्ह बँक

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ए/४०१. ग्रॅण्ड मनोर आयडीअल पार्क, दिपक हॉस्पिटल रोड, मिरा रोड, जि. ठाणे- मालक - श्री. विक्रम मुकुंद राणे. (विनोद बी. चव्हाण)

वसली अधिकारी

महाराष्ट्र सरकार

दिनांक: ०३.०४.२०२१ को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या प्रबंधकांद्रारे सशक्त ठिकाण: मुंबई

ई-लिलाव-शिरपूर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (समापनातील) एक चालू कंपनी म्हणून विक्री नादारी आणि दिवाळखोरी संहिता, २०१६ अंतर्गत

सीआयएनः यु४०१००जीजे२००५पीटीसी०९४३०४ न्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ च्या तरतुदी सहवाचता त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि विनियम ''संहिता'') अन्वये सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, एक चालू कंपनी म्हणून **शिरपूर पाँवर प्रायव्हे**ट ले**मिटेड-समापनातील (''कॉपॉरेट कर्जदार''**) ची विक्री ई-लिलावाने सेवा पुरवठादार एमएसटीसी लिमिटेड कडून वेबसाईट ई-ऑक्शन्स/एमएसटीसी लिमिटेड (mstcindia.co.in) वरुन होईल.

| बाब | | वर्णन | 7 | राखीव किंमत | इसारा अनामत | वाढीची रकम |
|------------------|--|--|-----|------------------|--------------|-------------|
| | | | | (भा.रु.) | रकम (भा.रु.) | (भा.रु.) |
| av. | लिगि • ध • व जनरे सक्यु ट्रीटम् सारस् पुढीर | चालू कंपनी म्हणून शिरपूर पॉवर प्रायक्हेट मंदेड-समापनातील ची विक्री. मंति पॉवर प्लांट २४१५० एमडब्ल्यु होत पॉवर प्लांट २४१५० एमडब्ल्यु होत देंडिलंग युनिट, बायलर-टर्बाईन टर सिस्टीम, अंश हैंडिलंग युनिट, फीड अँड हुंलेशन वॉटर सिस्टीम, अंश हैंडिलंग युनिट, फीड अँड हुंलेशन वॉटर सिस्टीम, इंटर स्वांट, कोल वेईंग सिस्टीमस डिजेल जनरेटर्स ख्या अनुष्मिक सिस्टीमस इ. चा समावेश. च माहिती www.sppl.decoderesolvency.com वर क्या आहे. | ٧,٠ | ८१,२९,५५,००० | ४,८१,२९,५५० | ४,८१,२९,५५० |
| अ.क्र. कार्यक्रम | | कार्यक्रम | | वेळापत्रक (दिवस) | |) |

| ٧. | बोली प्रपत्रे सादरीकरण, केवायसी घोषणापत्र, इतर | एप्रिल २१, २०२१ ते मे ३, २०२१ | | |
|--|---|--------------------------------------|--|--|
| | प्रयोज्य प्रपत्रे सह प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करणे. | | | |
| ٦. | ईअर सादरीकरणाकरीता अंतिम तारिख | मे ३, २०२१ रोजीस सायं. ५ पूर्वी | | |
| ₹. | ई-लिलाव पोर्टलवर बोली लावणे | मे ५, २०२१ रोजी स. ११.०० ते दु. ४.०० | | |
| इच्छुक अर्जदारांना www.sppl.decoderesolvency.com वर तसेच https://www.mstcindia.co | | | | |
| content/Forthcoming a Auctions For All regions aspy रोशेटी ई-ब्रिजाताच्या अरी आणि शर्तीचे त्या | | | | |

कोणतीही बोली फेटाळण्याचे अधिकार परिसमापकांना आहेत. लेखी (फक्त ई-मेलने) स्वरूपात iguidator.sppl@decoderesolvency.com येथे संपर्कात राहा. च्छुक आणि त्यासाठी पात्र असलेल्या सभासदांना याद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० अंतर्गत व्यवस्थ किंवा तडजोडीची एक योजना सादर करण्याकरिता व संहितेच्या अनुपालनांत निम्नस्वाक्षरीकारांना ई–मेल लिहिण्याकरित नेमंत्रित करण्यात येत आहे. अन्य सर्व माहिती www.sppl.decoderesolvency.com वर उपलब्ध आहे.

पत्रव्यवहारासाठी ई-मेलः liquidator.sppl@decoderesolvency.cor

नोंदणीकृत ई-मेलः dushyant.dave@dec

भसलेले संपूर्ण प्रक्रिया ज्ञापन वाचण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलावाची

कोणतीही अट रद्द करणे, वाढवणे किंवा दरुस्त करणे हे अधिकार परिसमापक राखून ठेवतात कोणतीही कारणे न देता

दिनांकः एप्रिल २०, २०२१

माझे अशिल **श्री. गौरव डी. पोरवाल** यांचे प्लॉट क्र. १०९५, टीपीएस-४, माहिम, नवीन प्रभादेवी रोड, मुंबई येथे स्थित क्रिप्टॉन टॉवरच्या फ्लॅट क्र. १८०१ शी संबंधित खालील नमद मळ दस्तावेज हरविले किंवा गहाळ झाले आहे :-

करार आणि

दिनांक

सप्टेंबर, २०१३

जाहीर सूचना

जाहीर सूचना

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड द्वारे

याद्वारे सूचना देण्यात येते की, एलआयसी

एचएफएलचे असोसिएट्स श्री. प्रविण मांजरेकर

यांनी नोंदविले की, त्यांनी खालील कागदपत्रे

हरविली आहेत, १) ईश्वर रियल्टी ॲण्ड

टेक्नॉलॉजिस प्रा. लि. आणि सौ. गीता सिंग,

श्री. विकास सिंग (नोंद. क्र. टीएनएन-

२/३७७०/२०१७) यांच्यामधील दिनांक

०३/०४/२०१७ रोजीचा विक्री करीता मुळ

करार, २) दिनांक १२/०४/२०१७ रोजीची

मुळ नोंदणीकृत पावती, ३) मुळ इंडेक्स-२

४) गहाण सदर फ्लॅटसाठी एनओसी, ५) सदर

कागदपत्र म्हणून बिल्डरसाठी भरणा करीता मुळ

पावती हे २५/०३/२०२१ रोजीस हरविले

आहेत आणि दिनांक ०९/०४/२१ रोजीच्या

क्र. ७५१/२०२१ धारक ०९/०४/२०२१

कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला सदर

मिळकत आणि/किंवा सदर मिळकतीच्या

सोसायटीच्या शेअर्सवर कोणत्याही प्रकारचा

कोणताही प्रभार, भार हक्क, हितसंबंध किंव

हक्कदार असल्याचा कोणताही हक, दावा जसे

की, वारसाहक, विक्री, गहाण, प्रभार,

भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट

अदलाबदल, ताबा किंवा भार किंवा अन्यकाही

किंवा सदर मिळकतीचे कोणतेही पूर्वीचे

कागदपत्र असल्यास त्यांनी याद्वारे

निम्नस्वाक्षरीकारांना आमचे कार्यालय ७,

विझाड्स बिझनेस सेंटर, २रा मजला, बिर्ला

मेंशन, एन.एम. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१

येथे तसे दावे जर असल्यास, त्याच्या पूरक

कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या

तारखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे

आवश्यक आहे, कसूर केल्यास, माझे अशील

कोणत्याही तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय **सदर**

मिळकती वरील संपूर्ण हकाचा दावा करतील

आणि तशा व्यक्तींचे दावे जर असल्यास ते

त्यागित समजले जातील आणि माझ्य

अशीलांवर बंधनकारक असणार नाहीत

नरेश एस. जाधव

वकील उच्च न्यायालय

रोजीस पोलिस तक्रार दाखल केली आहे.

| -1. | 17.41.4 | 170 |
|------|--------------------|--------------------|
| क्र. | दिनांक | |
| ٤. | विक्री करार दिनांक | क्रिप्टॉन ॲण्ड कं. |
| | १९ ऑगस्ट, | आणि मनिष |
| | २००५ | राजमल जैन |
| ۶. | भेट विलेख दिनांक | भवरलाल एस. जैन |
| | १४ डिसेंबर, | आणि अन्य आणि |
| | २००७ | संजय भवरलाल |
| | | आणि अन्य |
| 3 | टरस्ती विलेख | கெழுப்பு ஆற்கு க் |

२० आणि मनिष आर.

| जैन

उपरोल्लेखित व्यक्तीचे कोणत्याही दस्तावेजाच्या संदर्भात कोणत्याही हक्कांचा दावा किंवा त्या विरुध्द किंवा ताब्यात असल्यास मला **लिगल पॉर्डंट.** जी/ए-२ कोमल टॉवर, स्टेशन रोड, भाईंदर (पश्चिम) जिल्हा-ठाणे ४०१ १०१ येथे या दिनांकापासू-१४ दिवसांत कळवावे, अन्यथा उद्देश आणि हेतूकरीता उपरोल्लेखित दस्तावेजाच्या समक्ष कोणत्याही स्वरूपाचे दावे अस्तित्वात नसल्याचे समजण्यात येईल.

संदंर्भ/क्र/ पीएन/१८०४/२०२१. दि. २० एप्रिल, २०२१ सही/ पी. हरी

[वकील, उच्च न्यायालय, बॉम्बे]

जाहार सूचना

यत्त्यामधील बदल नोंदणीकृत कार्यालय

सर्वसामान्य जनता आणि रिलायन्स इन्शूरन्स (आरएचआयएल) याचे पॉलिसी धारक याना कळविण्यात येत आहे की रिलायन्स सेन्टर, पहिला मजला, नॉर्थ विंग, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, साताकुझ (पू.), मुंबई-400055 येथे असणारे आमचे नोंदणीकृत कार्यालय हे दि. 20-06-2021 पासून **सहावा मजला** ऑबेरॉय कॉम्मेरझ, इंटरनॅशनल बिझनेस पार्क, ओबेरॉय गार्डन सिटी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, गोरेगाव (पू.), मुंबई 400063 येथील नव्या

सर्वसामान्य जनता आणि आरएचआयएल पॉलिसीधारकाना याव्दारे विनती करण्यात येत आहे की त्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि पुढील पत्रव्यवहार नवीन पत्त्यावर पाठवावा.

सही/– सुनील वाडीकर, मुख्य अधिकारी

दिनाक: 20-04-2021 स्थळ: मुंबई

RELIANCE

ायआरडीएआय नोंदणी क्र. 160

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कमलनयन खेत्सी कपाडीया, हे मिल्टॉन अपार्टमेंट को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद आहेत जे आमच्या अशिलांना सर्व भार, दावे आणि मागणी मुक्त त्यांचा फ्लॅट धारक फ्लॅट क्र. बी/२०३, अधिक तपशिलवारपणे खालील परिशिष्टात वर्णन विक्री करण्यास इच्छुक आहेत.

सदर सभासदाने सदर फ्लॅट वीणा बीना डेव्हलपर्स यांच्याकडून मोबदल्याकरीता १५ एप्रिल, १९८५ दिनांकीत विक्रीकरीता कराराद्वारे खरेदी केला.

सर्व व्यक्तींना सदर फ्लॅट किंवा त्याचा कोणताही भागाशी किंवा विरुद्ध विक्री, अभिहस्तांकन, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, भेट, प्रभार, कब्जा, वारसा, भाडेपट्टा, कुळवहिवाट, परवाना, देखभाल, सुविधाधिकार किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा किंवा हितसंबंध काही असल्यास लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना सदर प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय विक्री परिणामकारक असेल, काही असल्यास ते त्यागित करण्यात येतील.

उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट मुंबई उपनगरचा नोंदणीकृत जिल्हामध्ये गाव जुह, तालूका अंधेरीमध्ये सांताक्रुझ (पश्चिम), धारक सी.टी.एस. क्र. १०७३चा टी.पी.एस. क्र. ॥ चा प्लॉट क्र. ३५ए वर आझाद रोड, जुहु कोळीवाडा, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०४९ येथे मिल्टॉन अपार्टमेंट्स कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. मध्ये मिल्टॉन अपार्टमेंट्स इमारतीच्या बी विंग मध्ये २ ऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. बी/२०३, मोजमापित ९९५ चौ.फू. (बिल्ट अप), ९२.४७ चौ.मीटर्स शी संलंग्न.

मुंबई १९ एप्रिल, २०२१ रोजी दिनांकीत

पी. वास ॲण्ड कं., वकील आणि सॉलिसिटर्स मुंबई ४०० ०५० ईमेल: pvas1979@gmail.com

जाहीर सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, माझे अशील मे. भावेश कॅटरर्स ॲण्ड डेकोरेटर्स प्रा. लि. (याआधी मे. जोसग इलेक्ट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि.) हे युनिट क्र. १, तळमजला, प्रेमसन्स इंडस्ट्रीअल इस्टेट, प्रेमसन्स प्रिमायसेस को-ऑप, सोसा, लि. केव्ह्स रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४०००६० चे सर्वस्वी मालक आहेत आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या नामाधिकाराचा मूळ नामाधिकार विलेख कब्जात नाही म्हणजेच मे. इलेक्ट्रिकल अपअर्टस वर्क्स, सदर मूळ नामाधिकार विलेख हरविला/ गहाळ

सर्व व्यक्तींना सदर युनिट किंवा त्याच्या भागामध्ये विक्री, भेट, भाडेपट्टा, वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार. धारणाधिकार. विश्वस्त. कब्जा. सुविधाधिकार, जप्ती किंवा याशिवाय कसेहीच्या -मार्गे कोणत्याही हितसंबंधाचा दावा असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे खालील नमूद कार्यालयात सदर दिनांकापासून १५ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास सदर मिळकतीवर कोणताही दावा नसल्याचे समजण्यात येतील

> संतोष आर. शेट्टी ॲण्ड असोशिएट्स ७०५/ए, बोनान्झा, सहार प्लाझा,

जे.बी.नगर, अंधेरी पू., मुंबई ४०००५९.

घेण्यात येणार आहे.

T0haUzRiZz09

Join Zoom Meetin

https://tinyurl.com/26t946

एलईडी-पर्ससीन नेट या नौका मालकांवर तहसीलदारांची कारवाई

वार्ताहर/मुरुड-जंजिरा

मुरूड समुद्रिकनारापासुन ३५ किलोमिटर खोल समुद्रात दिनांक रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांचा वापर तसेच पर्ससीन नेटच्या साह्याने मासेमारी करताना ६ सिलेंडर असणाऱ्या ३ नौका आढळून आल्या होत्या. यावेळी गस्ती नौकांनी त्यांना आगरदांडा जेटीवर आणुन त्यांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली होती.

अधिकारी (परवाना अधिकारी) मुरूड- जंजिरा यांनी या बोटींवर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्र प्रदूषण नियत्रण मडळ

प्रादेशिक कार्यालय/उप-प्रादेशिक कार्यालय, मुंबई-३

कल्पतरु पॉईंट, १ला मजला, सायन माटुंगा रोड नं. ८, सायन सफल जवळ, सायन (पूर्व), मुंबई- ४०००२२. फोन नं. (०२२)-२४०१५२६९ (०२२)-२४०१६२३९

ईमेल : romumbai@mpcb.gov.in वेबसाईट : email: http//mpcb.gov.in

पर्यावरण विषयक जन सुनावणी

दैनिक नवशक्ती वृत्तपत्रामध्ये दि.२४.०३.२०२१ रोजी पर्यावरण अधिनियम २००६

सुधारीत २००९, सागरी तटीय विनियमन क्षेत्र अधिनियम ६ जानेवारी २०११ मध्ये मुद्दा क्र.८ व्ही

(डी) (सी) ४ नुसार तसेच दिनांक १४.०९.२०२० रोजीचा पर्यावरण व वने मत्रालय आणि

वातावरणीय बदल (MoEF & CC) यांचा ऑफीस मेमोरंडम नुसार मे. बृहन मुंबई महानगर

पालिका द्वारे देवनार डम्पिंग, मुंबई येथे प्रस्तावित ४ मेगाव्याट वीजनिर्मिती ६०० टीपीडी च

कचरा ते ऊर्जा प्रकल्पांची जनसुनावणी बाबत जाहीरात प्रसिध्द करणेत आली होती. महाराष्ट्र

शासनादारे आपतकालीन व्यवस्थापन कायदा अंतर्गत बेक द चेन मध्ये जमावबंदीस

सार्वजनीक बैठकीस प्रतिबंध केला आहे. त्यास अनुसरुन जिल्हाधिकारी तथा जनसुनावर्न

समितीचे अध्यक्ष यांनी सदरील जनसूनावणी ही ऑनलाईन पध्दतिने पूर्वनियोजीत दिनांक व

निश्चित वेळेस २७.०४.२०२१ ठिक १२ँ:०० वाजता खालील संकेतस्थळावर (**Online link**

https://zoom.us/j/92436010103?pwd=eWduTVVDaXR4WjNQZW1X

या जाहिरातीन्वये सूर्वसामान्य जनतेस विनंती करण्यात येते की, उपरोक्त जनसुनावणीस

उपस्थित राहण्याकरीता वरील संकेतस्थळाचा वापर करावा आणि काही अडथळाँ आल्यास

Meeting ID: 924 3601 0103 Passcode: 581956 किंवा

नोडल अधिकारी **श्री. अमोल गूंडरे-** ९०९६३०३८३४ यांच्याशी संपर्क साधावा.

तहसीलदार मुरुड यांच्याकडे सादर केला होता. या मासेमारी नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ चे कलम१४ नुसार मुरूड समोरील क्षेत्रात तपासणी केली असता मासेमारीच्या नियमनाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. त्यानुसार दंडनिय कारवाई करण्याची शिफारस मुरूड तहसिलदार- गमन गावित यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्या नौकांना १५००० रूपये (पंधरा हजार रूपये) दंड ठोठावण्यात आला. हा दंड ३० एप्रिलपर्यंत न भरल्यास परवाना अधिकारी यांनी दंडाची रक्कम भरेपर्यत मासेमारी परवाना रद्द करावा तसेच तपासणी वेळी जप्त करण्यात आलेला एलएडी लाईटस व जनरेटर सहाय्यक मत्स्यल्यवसाय अधिकारी मुरूड त्याची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्याची कारवाई करावी, असे आदेश मुरूड तहसिलदार गमन गावित यांनी दिले आहेत.

⊕SBI स्टेट बँक ऑफ इंडिया स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा, मुंबई (०५१६८) :- ६ वा मजला, "दी इंटरनॅशनल बिल्डिंग, १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

दर.: ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/

शुध्दिपत्र

कपया दि. ०१.०४.२०२१ रोजी सदर वृत्तपत्रामध्य प्रकाशित आमच्या ई-लिलाव विक्री सूचनेचा संदर्भ पाहा. सदर सूचनेमधील अनु क्र. ४ कर्जदार **मे** सेंच्युरी मॅकेनिकल सिस्टिम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड येथील मिळकतीकरीता लिलावार्च तारीख दि. ४ मे, २०२१ रोजी पूर्ननिर्धारित करण्यात आली आहे. अन्य सर्व अटी व शर्ती पुर्ववत

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी, मुंबई महाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडव

T

TATA

TATA INVESTMENT

CORPORATION LIMITED

एलफिन्स्टन बिल्डिंग,

१०, वीर नरिमन रोड, मुंबई-४०० ००१

द्र. क्र. ९१ २२ ६६६५ ८२८२

फॅक्सः ९१ २२ ६६६५ ७९१७

T TATA

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : डी-२६, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी सानपाडा, पी.ओ. तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०३

दू.: ९१ २२ ६६६१५१११ फॅक्स : ९१ २२ ६६६ ५५१७ ई-मेल : investor.relations@tatatel.co.in वेबसाईट : www.tatateleservices.com सीआयएन:एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स २९ व ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यांत येते की, इतर विषयांसोबत ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारांत घेऊन मंजूर करण्याकरिता टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या संचालक मंडळाची एक बैठक २६ एप्रिल, २०२१ रोजी होणार आहे.

ही माहिती कंपनीच्या वेबसाईट <u>http://www.tatateleservices.com/t-aboutus</u>ttml-investors.aspx वर तसेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटस वर देखील उपलब्ध आहे.

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडसाठी ठिकाणः नवी मुंबई

दिनांक: १९ एप्रिल, २०२१ असिस्टंट कंपनी सेक्रेटरी

ତ CSB Bank

सीएसबी बँक लि., ठाणे शाखा, जी-२, तळमजला, आकृती एसएमसी, खोपट जंक्शन, खोपट ठाणे पश्चिम. दर. क्र. ०२२२५३९८७६६/९०७२६०१२९२

वषाली धामणस्कर

सोने लिलाव सूचना

दि सीएसबी बँक लिमिटेड (याआधी दि कॅथोलिक सिरिअन बँक लि.) ठाणे शाखेने खालील नमूद कर्जदारांना सोन्याच्या दागिन्यांच्या तारणसापेक्ष सोनेकर्ज मंजुर केले. त्याला/त्यांना सदर रक्कम सह व्याज णि त्यावरील प्रभाराचा परतावा करण्याची मागणी जारी केली. सदर खात्यामधील थकबाकीत रकमेच परतावा करण्यास कसुर केल्याने, आम्हाला सदर जाहीर लिलावामध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री द्वारे पूर्ण रक्कम वसूली करणे भाग पडले आहे आणि जर लिलावात आवश्यक रक्कम प्राप्त न झाल्यास बँक खाजर करार/कंत्राटाद्वारे विक्रीची कार्यवाही करेल. बँकेने कोणत्याही कारणाशिवाय लिलावाची तारीख आणि वेव

| अ.क्र. | नाव | । सध्याचा शिल्लक | सान्याच ानव्वळ वजन (जाएमएस) |
|--------|---------------|------------------|-----------------------------|
| ? | किरण गजानन | ३९६०९४ | 906.9 |
| 7 | जया मेरी | ५४६६८७ | १३५.५ |
| ж | सुरेश धोंडिबा | १९६०८१ | ४८.४६ |
| 8 | सुरेश धोंडिबा | २५५७४३ | ६०.१८ |
| ų | असावरी विठेश | १६५१८२ | ४०.९१ |
| Ę | मानसी | २२९१३७ | ५६.८१ |
| 9 | मानसी | ३०६०६३ | હધ.દ્દધ |
| ۷ | मानसी | ९१५०४ | २६.१५ |
| 9 | संजय | ५०८५९९ | 2.58 |
| १० | सुरेंद्र | ४४१५७१ | <i>११</i> ४.७७ |
| ?? | सुशांत | २६१६१८ | ६९.९५ |
| 99 | सुशांत | २०१८७८ | ४९.६५ |
| ?३ | वैशाली सुशांत | १६५८१३ | ४५.४१ |
| १४ | गोपाकुमार जी. | १११९७६ | २७.०८ |

सदर लिलाव सीएसबी बँक लिमिटेड. (याआधी दि कॅथोलिक सिरीअन बँक लि.). जी-२ तळमजला आकृती एसएमसी, खोपट जंक्शन, खोपट ठाणे पश्चिम येथे २८.०४.२०२१ रोजी व ३.०० वा. घेण्यात येईल. इच्छुक पक्षकार शाखा व्यवस्थापकाशी वरील पत्त्यावर संपर्क करू शकतात सहभागी होणाऱ्यांनी लिलावामध्ये लिलावाच्या तारखेरोजीस पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, वैध ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुराव्याच्या प्रतीसह हजर रहावे. ठिकाणः ठाणे

दिनांक: १९-०४-२०२१

शाखा व्यवस्थापक

(दी ॲक्ट VIII सन १८९० च्या कलम ११ अंतर्गत अर्जाची सूचना) मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयातील पालनकत्व याचिका क्र. ६३ सन २०२१

नियम, १९९० सह चॅप्टर VI अंतर्गत मानसिक आरोग्य अधिनियम, १९८७

सदर अधिनियम, १९८७ च्या कलमे ५२-५४ अंतर्गत पालकांची नियुक्ती मानसिक व शारिरीक अपंग शब्बर फखरुदीन च्या प्रकरणांत

अब्बास फखरुद्दीन तर्फे त्यांचे घटीत मुखत्यार शब्बीर ताहेर बेगुवाला, ५३ वर्षे वयाचे, मुंबई चे एक मुस्लीम भारतीय रहिवासी,

राहणार-७, खलील मॅन्शन, स्पेन्स रोड, भायखळा, मुंबई-४०० ००८, सी.ए. शब्बीर ताहेर बेगुवाला वय : ६५ वर्षे, पेशा व्यवसाय, राहणार-४८, सारंग स्ट्रीट, २रा मजला, मुंबई.

कोड : आय ३९६३

ओ.एस. ३६७३

ज्याअर्थी अब्बास फखरुद्दीन तर्फे त्यांचे घटीत मुखत्यार शब्बीर ताहेर बेगुवाला, मुंबईचे रहिवासी यांनी ह्या न्यायालयाकडे एक अर्ज सादर करून विनंती केली की, मानसिक व शारिरीकदृष्ट्या अपंग भाऊ **शब्बर फखरुद्दीन** मुंबईचे रहिवासी ह्यांचे पालक म्हणून त्यांची नियुक्ती करावी. याद्वारे सूचना देण्यांत येते की, सदर अर्जदारांच्या याचिकेच्या सुनावणीसाठी सन्माननीय श्री. एम <mark>व्ही. कुर्तडीकर,</mark> न्यायालय खोली क्र. १७ यांचे समोर ३० एप्रिल, २०२१ रोजी स. ११.०० वा. ची वेळ ठरली आहे आणि त्यास कोणतेही आक्षेप घेण्याची कोणत्याही व्यक्तींची इच्छा असल्यास

तेव्हा घ्यावा, याचिकेवर त्याच दिवशी सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या नामदार न्यायालयाच्या शिक्क्याने दिले. दिनांक : १९ एप्रिल, २०२१

ॲडव्होकेट सुनिल सी. पटेल नगर दिवाणी न्यायालय, मुंबई

ईमेलः ticl@tata.com संकेतस्थळः www.tatainvestment.com सीआयएनः एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२ सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स,

२०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता २९ ला अनसरुन याद्वारे **सूचना** देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही /वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि पटलावर घेण्यासाठी आणि सामान्य शेअर्सवरील लाभांशाच्या शिफारस, जर असल्यास विचारात घेण्यासाठी मंगळवार, २७ एप्रिल, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. वरील सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच (www.tatainvestment.com) त्याचप्रमाणे एनएसईचे संकेतस्थळ म्हणजेच (www.nseindia.com) आणि बीएसईचे संकेतस्थळ म्हणजेच (www.bseindia.com) यावरही उपलब्ध असणार आहे.

> टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता मनोज कमार सी व्ही मुख्य वित्तीय अधिकारी आणि कंपनी सचिव

मुंबई, १९ एप्रिल, २०२१.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही १) सौ. मैना डी. लखानी २) श्री. दिनेश डी. लखानी ३) श्री. संजय डी. लखानी सर्व राहणार येथे ६ए अजंता अपार्टमेंट, ७-ए, एम.एल. डहाणूकर मार्ग, (कारमायकल रोड), मुंबई-४०००२६ येथे याखालील परिशिष्टात नमूद मिळकत त्यासह कार पार्किंग स्पेसचे हक व त्याच्या सर्व हक्कांसाठी नामाधिकार तपासत आहोत.

कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ज्यांना खालील नमूद मिळकत व त्याच्या कोणत्याही भागांवर प्रभार, भार, हक्क, हितसंबंध किंवा हक्कदारी जसे की विक्री, हस्तांतर, गहाण, भेट, धारणाधिकार जसे की विक्री, हस्तांतर, गहाण, भेट, धारणाधिकार किंवा अन्य काही जर असल्यास तसे लिखीत स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांत पराव्यांसह कळवावे कसूर केल्यास तसे प्रस्तावित दावे, हितसंबंध, भार किंवा मागणी सर्व हेतू आणि इच्छेसाठी त्यागीत आणि/किंवा परित्यागीत मानले जातील. परिशिष्ट

मलबार आणि कंबाला हिल विभागाच्या सी.एस. क्र. १/७३८(भाग) आणि २बी/७३८ धारक जिमनीच्या त्या सर्व भाग आणि विभागावरील ७-ए, एम.एल. डहाणूकर मार्ग, (कारमायकल रोड), मुंबई-४०००२६ येथे स्थित अजंता अपार्टमेंट इमारतीच्या ६व्या मजल्यावरील फ्लॅट धारक क्र. ६ए मोजमापीत १३१० चौरस फीट चटई क्षेत्र आणि अजंता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी दोन्ही १८ फेब्रुवारी, १९६३ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ४१ अंतर्गत विभिन्न क्र. ५६१ ते ६५५(दोन्ही एकत्रित) ९५ (पंच्यान्नव) शेअर्स आणि १७ सप्टेंबर, १९६२ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ५ अंतर्गत विभिन्न क्र. २१ ते २५(दोन्ही एकत्रित) ५ शेअर्स. दिनांकः १९ एप्रिल, २०२१

अनिल हरीष डी. एम. हरीष ॲन्ड कं. वकील

३०५-३०९, नीळकंठ, ९८, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ ईमेलः notice@dmharish.com

डे. रजिस्टार

दुष्यंत सी. दवे मे. सुनिल अँड कं. परिसमापक-शिरपुर पाँवर प्रायव्हेट लिमिटेड ए/१, लिबर्टी, १ ला मजला, याचिकाकर्त्यांसाठी वकील आयबीबीआय नोंदणी क्रमांकः आयबीबीआय/आयपीए-००३ ११/८४, २रा मजला, जन्मभूमी मार्ग, ९८-बी, हिल रोड, बांद्रा, आयपी-एन०००६१/२०१७-२०१८/१०५० कॅफे बहार रेस्टॉरंट वर, फोर्ट, मुंबई-४०० ००१. ामल टॉवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१, भारत